



सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-मध्य उप-विभाग

वर्ष १०, अंक २०]

बुधवार, मे २२, २०२४/ज्येष्ठ १, शके १९४६

[पृष्ठ २, किंमत : रुपये ४.००

असाधारण क्रमांक ४०

प्राधिकृत प्रकाशन

सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक २२ मे २०२४.

अधिसूचना

आधार (वित्तीय व इतर अनुदान, लाभ आणि सेवा यांचे लक्षित वितरण) अधिनियम, २०१६.

क्रमांक मलोआ-११२१/प्र.क्र.८६/मलोआ, सामान्य प्रशासन विभाग.— ज्याअर्थी, भारत सरकारने त्यांचे कार्यालयीन ज्ञापन, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभाग, फाईल क्रमांक १३ (४)/२०२०-इजी-II (खंड-V), दिनांक २४ ऑगस्ट, २०२२ नुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरतीप्रक्रियांच्या विविध टप्प्यांवर उमेदवारांचे प्रमाणीकरण करण्याकरिता सुशासनासाठी आधार प्रमाणन (समाजकल्याण, नवसंशोधन, ज्ञान) नियम, २०२० (यात यापुढे ज्याचा निर्देश, “उक्त नियम” असा केला आहे) याच्या नियम ५ तसेच आधार (वित्तीय व इतर अनुदान, लाभ आणि सेवा यांचे लक्षित वितरण) अधिनियम २०१६ (२०१६ चा १८) (यात यापुढे ज्याचा निर्देश, “उक्त अधिनियम” असा केला आहे) याच्या कलम ४ च्या पोट-कलम (४) मधील खंड (बी) च्या उप-खंड (ii) अनुसार, उपरोक्त दिनांक २४ ऑगस्ट, २०२२ रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनामधील मार्गदर्शक सुचनांच्या अधीन राहून, सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यास स्वेच्छा तत्वावर आधार प्रमाणीकरणाचा वापर करण्याकरिता भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने मान्यता दिली आहे.

त्याअर्थी, आता उक्त अधिनियमाच्या कलम ४ च्या पोट-कलम (४) मधील खंड (बी) च्या उप-खंड (ii) आणि उक्त नियमांच्या नियम ५ यांद्वारे प्रदान केलेल्या प्राधिकारानुसार, भारत सरकारने याबाबतीत प्राधिकृत केल्यानुसार महाराष्ट्र शासन, याद्वारे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगास महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरतीप्रक्रियांच्या विविध टप्प्यांवर उमेदवारांचे प्रमाणीकरण करण्याकरिता ई-केवायसी (eKYC) सेवांसाठी, स्वेच्छातत्वावर आधार प्रमाणीकरणाचा वापर करण्यासाठी अधिसूचित करित आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

नितीन गद्रे,
शासनाचे अपर मुख्य सचिव.

(१)

GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 22nd May, 2024.

NOTIFICATION

AADHAAR (TARGETED DELIVERY OF FINANCIAL AND OTHER SUBSIDIES, BENEFITS AND SERVICES) ACT, 2016.

No. MPSC-1121/C.R.86/MPSC, General Administration Department.— Whereas, the Government of India has, *vide* its Office Memorandum, Ministry Electronics and Information Technology, File No. 13(4)/2020- EG-II (Vol-V), dated the 24th August 2022, conveyed the approval of the Unique Identification Authority of India to the General Administration Department, Government of Maharashtra, for use of Aadhaar authentication, on voluntary basis, by the Maharashtra Public Service Commission for authentication of candidates during various stages of recruitment examinations conducted by the Maharashtra Public Service Commission subject to the guidelines given in the said Office Memorandum dated the 24th August 2022, in terms of rule 5 of the Aadhaar Authentication for Good Governance (Social Welfare, Innovation, Knowledge) Rules, 2020 (hereinafter referred to as “the said rules”) read with sub-clause (ii) of clause (b) of sub-section (4) of section 4 of the Aadhaar (Targeted Delivery of Financial and Other Subsidies, Benefits and Services) Act, 2016 (18 of 2016) (hereinafter referred to as “the said Act”).

Now, therefore, in pursuance of the powers conferred by sub-clause (ii) of clause (b) of sub-section (4) of section 4 of the said Act and rule 5 of the said Rules, the Government of Maharashtra, being authorised by the Government of India in this behalf, hereby notifies the Maharashtra Public Service Commission to perform Aadhaar Authentication, on voluntary basis, for eKYC services for authentication of candidates during various stages of recruitment examinations conducted by the Maharashtra Public Service Commission.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

NITIN GADRE,
Addl. Chief Secretary to Government.